



# उल्हासनगर महानगरपालिका, मालमत्ता कर विभाग

ULHASASNAGAR MUNICIPAL CORPORATION, PROPERTY TAX DEPT.

मुख्य कार्यालय, तळमजला, उल्हासनगर-४२१ ००३ जिल्हा ठाणे, महाराष्ट्र

Head Office, Ground Floor, Ulhasnagar-421 003 Dist Thane, Maharashtra

Tel No:- ९५२५१-२७२०११६ /१२५ Ext. No. २३८ Fax No:- ९५२५१-२७२०१०४



No. UMC:TD:UNIT 7:623 :22

Token No. 41202300006400

Date : 05/04/2023

Sr No 48CI010543500

TO,  
SMT ASHA SRICHAND LUND  
HOUSE OPP.BK.NO.1666  
ULHASNAGAR 4

**Sub :** Mutuation of Entry as a Occupier in respect of Property bearing  
Sr. No 48CI010543500 of Mpl. Assessments Register.

**Ref :** Your Notice Dated: 5/04/2023

Sir,

Your name has been entered in place of SRICHAND SOBHRAJ LUND under Serial No 48CI010543500 Ward No 48 Prop.No 48CI010543500 As a person primarily liable to Property Tax.

|     |                                                                                     |              |                |
|-----|-------------------------------------------------------------------------------------|--------------|----------------|
| 1.  | Copy of sale deed & Index – I Registered with Registrar of assurance.               | No -----     | Dt -----       |
| 2.  | Release deed                                                                        | No           | Dt-----        |
| 3.  | Change of Name effected by Sub Divisional officer Ulhasnagar                        | No-----      | Dt-----        |
| 4.  | Partition deed registered with Registrar of assurance                               | No.-----     | Dt -----       |
| 5.  | Gift deed registered with Registrar of assurance                                    | No.-----     | Dt-----        |
| 6.  | Mortgage deed registered with Registrar of assurance                                | No.-----     | Dt ----        |
| 7.  | Lease deed registered with Registrar of assurance                                   | No.-----     | Dt -----       |
| 8.  | Letter of Administration granted by court                                           | No.-----     | Dt -----       |
| 9.  | Death Certificate of deceased Shri -----                                            | No-----      | Dt -----       |
| 10  | Indemnity bond / Posession Relinquishment of rights                                 | No A/ 329/23 | Dt 10/03 /2023 |
| 11. | Objection Notice published in the News paper Namely JAN KHULASA                     | No.          | Dt 13/03/2023  |
| 12. | Registered Will                                                                     | No-----      | Dt -----       |
| 13. | Probate of will                                                                     | No.-----     | Dt -----       |
| 14. | Heir ship Certificate issued by competent court                                     | No. ....     | Dt -----       |
| 15  | Unregistered Instrument attested by Notary namely <b>AGREEMENT FOR</b> Release deed | No / /       | Dt /0 /202     |

This is only a mutuation of entry for the purpose of primary liability to tax and shall not be construed as transfer of title. Any mis-representation or fraudulent information contained in the notice given by you would any time lead to cancellation of such entry without prejudice to the rights of prosecution against you.



Assessor & collector of Taxes  
Ulhasnagar Municipal Corporation

खरेदीखत, बक्षिसपत्र वगैरे मालकी हक्क  
हस्तावेजाच्या आधारे मालमत्ता नाव हस्तांतरण  
करणे

उल्हासनगर महानगरपालिका, मालमत्ता कर

/युनिट-७/ ६२३ /२०२२

दिनांक ०५/४/२३

| सादर | टिपणी                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                | संदर्भक्रमांक                                                                                                                                                                                                                                                      |
|------|--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------|--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------|
|      | <p>उल्हासनगर महानगरपालिका क्षेत्रात अस्तित्वात असलेल्या हुमारी व जमिनीवर महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील तरतुदीनुसार "मालमत्ता कर" आकारणी करण्यात येते. मालमत्ता कर वसुलीच्या प्रयोजनार्थ "कर देण्यास प्रथमतः पात्र व्यक्तीचे नावाची नोंद" आवश्यक आहे. त्याअनुषंगाने कर आकारणी पुस्तकात मालमत्ता क्र 48C1010543500 अन्वये नोंद असलेल्या मिळकतीकरीता कर देण्यास प्रथमतः पात्र व्यक्ती म्हणून SRICHAND SOBHRAJ LUND अशी नोंद असुन मिळकतीचे एकुण क्षेत्रफळ 430 चौ.फु आहे. ...</p> <p>२) करपात्र बाबींचा तपशिललाचा खाते उतारा सोबत जोडला आहे.</p> <p>३) SMT ASHA SRICHAND LUND राहणार HOUSE OPP.BK.NO.1666 ULHASNAGAR 4 यांनी दिनांक ०५/०४/२०२३ रोजी सादर केलेला आहे.</p> <p>अ) वर्ष २०२२-२०२३ अखेर मालमत्ता कराची थकीत देणी नसल्याबाबतचे प्रमाणपत्र</p> <p>ब) नोटरी No- 1123 दिनांक 10/२०२३, Release deed छायांकित प्रत</p> <p>क) नोटरी No - A/ 329/23 दिनांक १०/०३/२०२३ करण्यात आलेले हमीपत्र/ताबापावतीची प्रत</p> <p>ड) दिनांक १३/०३/२०२३ रोजीचे JAN KHULASA या वर्तमानपत्रात प्रसिध्द केलेली आहे अर्जदाराने प्रतिज्ञा पत्र सादर केलेला आहे</p> <p>उपरोक्त कागदपत्रान्वये मालमत्ता कर वसुलीच्या प्रयोजनार्थ कर भरण्यास प्रथम पात्र व्यक्ती म्हणुन नोंद करणेत कर निरीक्षक यांचे अहवाला करीता सादर</p> <p>(लिपीक)</p> <p>अर्जदार यांनी सादर केलेली दस्तावेज/ कागदपत्राच्या आधारे महानगरपालिका कर आकारणी पुस्तकात मालमत्ता क्र 48C1010543500 अन्वये नोंद कर असलेल्या मिळकती करीता मालमत्ता वसुलीच्या प्रयोजनार्थ कर देण्यास प्रथम पात्र व्यक्ती म्हणुन SMT ASHA SRICHAND LUND अशी नोंद वर्ष २०२२-२३ पासुन करणेसाठी योग्य ते आदेश/ मंजूरी मिळावी.</p> <p>कर निरीक्षक यु.क-७</p> <p>कर निरीक्षक व संकलक</p> <p>कर निरीक्षक व संकलक</p> | <p>१) अर्ज प्राप्त दि 10/२०२३</p> <p>२) मिळकतीचे मालमत्ता कराची थकीत देणी नसल्याबाबतचे प्रमाणपत्र उतारा</p> <p>३) मिळकतीचे कागदपत्र SALE DEED छायांकित प्रत</p> <p>४) प्रतिज्ञाप्रत.</p> <p>४) मिळकतीचे वर्ष 2022-23 करीता कर भरणा केल्याचे ना देयक प्रमाणपत्र</p> |

Change of Name R. V. Charges

Paid Rs.

Receipt No.

0504